



2022-23 ANNUAL REPORT

**ENSURING MEDICAL
EDUCATION AND
DEVELOPMENT FOR
LOW INCOME FAMILIES
EVERYWHERE.**



FOREWORD

Medlife Foundation was established in 2016 and initially started with two programs in Bahal District, Jalgaon. Over the last seven years, we have provided healthcare awareness events and operated over ten programs in various villages, which have been a great learning experience. Our focus is on providing long-term solutions, including sanitation, menstrual hygiene, nutrition practices, and preventive healthcare. In addition to healthcare, we also address issues of education, skill development, women's empowerment, agricultural transformation, and social entrepreneurship.

To ensure the success of these initiatives, we aim to involve the residents of the villages we work with and build a rapport with them. We believe that their proactive engagement will be essential for implementing related programs and creating successful and replicable models for development and growth.

As we move forward, we recognize the need to change the way we collect data and enhance our governance and the skills of our coordinators and social workers. We will also seek support from individual and institutional donors as well as new CSR initiatives.

We remain committed to our mission of supporting the poor and destitute, and we are confident that with these proposed changes, we can make a real difference in their lives. We are grateful for your time and support in engaging with Medlife Foundation.

WHAT'S INSIDE

- Message from founder.....
- Vision, Mission and Our Credo.....
- Our Approach.....
- Core Values.....
- Our Goals.....
- About Us.....
- What We Do.....
- How We Do.....
- Where We Do
- Highlights of the Year.....
- Audit Reports.....
- Primary Research.....
- Awards and Accolades.....
- Achievements and Beneficiaries.....
- News and Print Media.....
- Our Volunteers.....
- Testimonials.....
- #internspeak.....
- Our Impact.....
- Supporters and Partners.....
- Government Letters.....
- Organization Details.....
- Our Policies.....

MESSAGE FROM THE FOUNDER



Welcome to the Medlife Foundation which is a non-governmental organization (NGO) founded in 2016 because of we want to uplift and bring betterment in Society Medlife Foundation is our chance to help the underprivileged children, less fortunate sections of the society and Youths in India while We are also focusing on promoting Sustainable Menstruation which will help to Conserve the Environment and Cost-effective. As a Founder, I had a Vision that in present we would be successful running an Established Organization. Medlife Foundation has spread across Maharashtra and other states. We believe in providing all the resources to the needy people to support & empower them to create their own destiny. Over the last 6 years, Medlife Foundation has handled many projects related to the Sustainable Menstruation, Healthcare Awareness Campaign, Education, Sports, and Women Empowerment which aimed at helping the underprivileged section of the Nation. We have always held the belief that through Innovation and Efforts. The Youth can transform this country, whether rich or poor, the Next Generation has the power to change this World for the Better. The broad spectrum of our activities and their success rate speak about dedicated work done by Medlife Foundation.

-BHUSHAN SHIRUDE

OUR TEAM

OUR FOUNDERS



BHUSHAN SHIRUDE
Founder and CEO



SANDEEP SHIRUDE
President

TEAM MEMBERS



DR. BHUSHAN SHAKYA VEER
Chief Executive Officer



MAYURI SHIRUDE
Chief Secretary



NIVEDITA PAGAR
Brand Ambassador

OUR ADVISORS



VIJAY KUMAR WANI
Advisory Board Member




SHAINY SHETTY
Advisory Member



KAMANI SUHAS
Advisor - Legal and CSR




GANESH CHINCHOLE
Chief Technical Officer



VISION

Transforming communities to reach their full potential through sustainable holistic development.



MISSION

To improve the lives of under-served communities by providing them access to necessities, services and opportunities.



OUR CREDO

To ensure basic **Medical and **Educational** facilities which are not available for the **Development** of **Low-Income Families** **Everywhere.****

OUR APPROACH



EMPOWERING COMMUNITIES

We empower underprivileged communities by providing access to essential services, working with local leaders to address specific needs, promoting gender equality, and supporting sustainable rural development initiatives.



STRENGTHENING SYSTEMS


We strengthen systems by identifying and addressing gaps, collaborating with others, advocating for changes, and supporting capacity-building initiatives in communities.



ADVANCING RESEARCH

We advance research by identifying key issues, partnering with researchers, using local knowledge, and using findings to inform programs, advocacy, and policy changes.

CORE VALUES



COLLABORATIVE EFFORT

We believe in the power of partnership and work closely with local communities, government, other NGOs, the corporate sector, especially to achieve our mission.




IMPACT ORIENTED

We are focused on achieving measurable results and maximizing our impact, and we continuously monitor and evaluate our programs.



TRUST


We believe that trust is the foundation of relationships with our stakeholders and ensure transparency, reliability, and accountability in all our actions.



SUSTAINIBILITY

We are committed to make our planet safe for the future generations and make a difference by creative innovative ideas.

CORE VALUES



INNOVATION

We are committed to exploring new and innovative solutions to complex issues facing India's marginalized and underprivileged communities and continuously refining and improving our programs and services.




EQUALITY

We strive to create a more just and equitable society by reducing discrimination and inequality and ensuring that all individuals have equal access to opportunities and resources.



EMPOWERMENT

We believe in empowering marginalized communities by providing them with the resources, tools, and support they need to take control of their own lives and create positive change in their communities.



HOLISTIC GROWTH

We strive to create to promote overall growth and development in all aspects of life for all individuals in the communities that we serve in.

OUR GOALS



**GOOD HEALTH AND
WELL-BEING**

**CLEAN WATER AND
SANITATION**



**EDUCATION AND
LIVELIHOOD**

**WOMEN AND CHILD
DEVELOPMENT**



**RURAL
DEVELOPMENT**

**CLIMATE
PROTECTION**



**SPORTS
DEVELOPMENT**

ABOUT US

Medlife Foundation is a **Non-Governmental Organization** registered under the Bombay Public Trust Act 1950 and the 80G of the Income Tax Act 1961. It was formed on 4th February 2016 on a mission to ensure the empowerment and development of under-served people in our country. We aspire to design innovative social development programs and implement them effectively with cooperation and collaboration from socially responsible corporates and business entities. Our work is in synergy with the **UN Sustainable Development Goals (SDGs)**. It is spread across multiple domains, including health and sanitation, education and livelihood, women and child development, rural development, sports for development, and environmental protection.



Our spread of work consists of providing exposure to people from underprivileged sections of Maharashtra to innovative and sustainable solutions for healthcare services. Our efforts and activities include developing sustainable menstruation cups, conducting preventive health check-up camps, blood donation drives, school educational seminars, marathon runs, cancer awareness and other health-check programs, CSR seminars, tree plantation campaigns, women's forums, rural education camps, and online educational webinars about various topics such as menstrual hygiene, eco-friendly menstruation, AIDS awareness, and Yoga. We have covered multiple districts across the state of Maharashtra.



WHAT WE DO

Medlife Foundation strives to find effective healthcare solutions to the various problems faced by our society's underprivileged and disadvantaged people. Our primary means of working are:

- Developing and spreading awareness about sustainable menstruation and other healthcare practices
- Uplifting needy and deprived children
- Empowering women
- Promoting entrepreneurship
- Protecting the environment.



Our work is done in synergy with achieving some of the **United Nations Sustainable Development Goals (SDGs)**, which act as a blueprint to achieve a healthier and sustainable future for all.




HOW WE DO




Our work is guided by an urge to address the various challenges faced by society and tackle them with innovative solutions and education. We aspire to do our part in achieving the UN Sustainable Development Goals (SDGs) to make life prosperous for future generations. By taking action for SDGs, we can tackle several issues that are a part of our mission and vision.

Medlife Foundation works towards finding practical and innovative healthcare solutions to the problems faced by people who are not privileged by spreading awareness on sustainable menstruation and other eco-friendly healthcare practices. It has been actively solving issues related to health and sanitation, women and child development, education and livelihood, sports development, rural development and environmental protection.

Corporate Social Responsibility (CSR) is an extremely important tool that we use to bring about positive change in society. By partnering with socially responsible companies and businesses, we leverage the resources, knowledge, and reach of these organizations to implement our programs to achieve goals and make a lasting impact.



WHERE WE DO



MAHARASHTRA,
INDIA

Medlife Foundation is working hard to find effective healthcare solutions to the various problems faced by our society's underprivileged and disadvantaged people and to achieve some of the UN SDGs. Currently, we are working across the length and breadth of the Indian state of **Maharashtra.**

20
22
TO
23



LIPERIA COMPANY

HIGHLIGHTS OF THE YEAR

Report

Prepared By:

Alexander Aronowitz

EVENT

Suyog Samuh CHS Sanpada Navi Mumbai Menstrual Hygiene Program

Menstrual Hygiene awareness seminar and interaction session done in the Residential Society at Navi Mumbai, 45 women took benefit and they surprisingly knew about self care.

DATE: Wednesday, 13-04-2022

VENUE: Suyog Samuh CHS,
Sanpada, Navi Mumbai

BENEFICIARIES: 45



EVENT

Healthy Lives - Health Check-up Camp - Krishna Estate Society.

160 members from the Krishna Society
Society received health check-up.

DATE: Sunday, 12-06-2022

VENUE: Krishna Estate Society,
Badlapur

BENEFICIARIES: 160



EVENT

Healthy Lives - Health Check-up Camp - Nathsanvidh

21 members from the Nathsanvidh received health check-up.

DATE: Sunday, 03-07--2022

VENUE: Nathsanvidh Clinic,
Ambarnath East

BENEFICIARIES: 21



EVENT

Healthy Lives - Health Check-up Camp - Shri Multispeciality Hospital

107 members received health check-up at camp organized at Shri Multispeciality Hospital.

DATE: Sunday, 07-08-2022

VENUE: Shri Multispeciality Hospital, Vangani East

BENEFICIARIES: 107



EVENT

Healthy Lives - Health Check-up Camp - Medlife HQ

82 members received health check-up at
camp organized at Medlife HQ

DATE: Monday, 15-08-2022

VENUE: Medlife Foundation,
Head Office, Bahal, Jalgaon

BENEFICIARIES: 82



EVENT

Healthy Lives - Health Check-up Camp - Vangani

97 members from Vangani received health check-up.

DATE: Sunday, 28-08-2022

VENUE: ZP School No.3,
Vangani West

BENEFICIARIES: 97



EVENT

Healthy Lives - Health Check-up Camp - Khopte Uran

58 members from Khopte Uran received health check-up.

DATE: Tuesday, 06-09-2022

VENUE: Khopte, Uran, Navi Mumbai

BENEFICIARIES: 58



EVENT

Nisargopachar Dava N Khana Clinic Opening Camp

New clinic opened by the Medlife Foundation in Badlapur, Health checkup camp done on the occasion, 41 people took benefit of the service

DATE: Thursday, 03-11-2022

VENUE: Nisargopachar Dava N Khana, Katrap, Badlapur

BENEFICIARIES: 41



EVENT

Bhartiya Sanvidhan and Prashasan MPSC UPSC Book Distribution

New clinic opened by the Medlife Foundation in Badlapur, Health checkup camp done on the occasion, 41 people took benefit of the service

DATE: Thursday, 03-11-2022

VENUE: Nisargopachar Dava
N Khana, Katrap, Badlapur

BENEFICIARIES: 41



EVENT

Art of Living - Health Check-up Camp

Blood donation and Health checkup camp done on the date with the collaboration "Art of Living" at Shani Mandir in Nerul Navi Mumbai, 48 people took benefit of the service,

DATE: Saturday, 14-01-23

VENUE: Shaninagar Nerul Navi Mumbai

BENEFICIARIES: 48



EVENT

Tree Plantation camp in Bahal Zilha Parishad School

President of Medlife Foundation and all his class friends of Madhyamik Vidyalaya Bahal Batch-2003 planted various sapling and trees at Zilha Parishad Marathi Boys and Girl School Bahal

DATE: Sunday, 22-01-23

VENUE: At/Post: Bahal, Tal: Chalisgaon, Dist: Jalgaon

BENEFICIARIES: 245



EVENT

Digital Quntum Health Checkup Camp
Health Check-Up Camp organized by Medlife Foundation in Krishna Estate Society at Badlapur, for all resident and their family members with the help of Scanbo the artificial intelligence technology.

DATE: Thursday, 26-01-23

VENUE: Laxmi Nivas CHS
Byculla, Mumbai

BENEFICIARIES: 123



EVENT

Medlife Foundation Donated Green board & Speaker at ZP School

Health Check-Up Camp organized by Medlife Foundation in Krishna Estate Society at Badlapur, for all resident and their family members with the help of Scanbo the artificial intelligence technology.

DATE: Thursday, 26-01-23

VENUE: ZP School, At/Post: Bahal,
Tal: Chalisgaon, Dist: Jalgaon

BENEFICIARIES: 350



EVENT

Health Checkup Camp For Auto Riksha Union

On the Occasion of Marathi, New Year And Gudhi Padwa Medlife Foundation have Organised Free Digital Complete Health Checkup Computerized Full Body Checkup for The Great Satara Sangli Seva Samittee Mulund (Auto Rickshaw Union).

DATE: Wednesday, 22/03/2023

VENUE: Mulund Check Naka,
Thane

BENEFICIARIES: 144



EVENT

Water Filter Distribution at Bahal

On the occasion of the birthday of MLA Shri. Abasaheb Chimarrao Patilji, a popular MLA of Parola -Erandol -Bhadgaon Constituency, a water filter was distributed through Medlife Foundation Bahal to the students of District Primary boys and Girls School at Bahal

DATE: Saturday, 25/03/2023

VENUE: Zilha Parishad School, Bahal

BENEFICIARIES: 380



EVENT

Water Filter Distributed at ZP school Bhavali
Medlife Foundation distributed to the students of
ZP School at Bhavali

DATE: Wednesday, 29/03/2023

VENUE: ZP Primary School Bhavali,
Tal: Chalisgaon, Dist: Jalgaon

BENEFICIARIES: 120





AUDIT REPORT

- 2022 / 2023 -



**REPORT OF AN AUDITOR RELATING TO ACCOUNTS AUDITED UNDER SUB-SECTION
(2) OF SECTION 33 & 34 AND RULE 19 OF THE BOMBAY PUBLIC TRUSTS ACT.**

Name of the Public Trust : MEDLIFE FOUNDATION

Registered Number : E-0001487 (Jalgaon)

For The Year Ending 31st MARCH 2023

Particulars	
1.a. Whether accounts are maintained regularly and in accordance with the provisions of the Act and the rules:	YES
b. Whether receipts and disbursements are adequately and correctly shown in the accounts:	YES
c. Whether the cash balance and vouchers in the custody of the manager or trustee on the date of audit were in agreement with the accounts:	YES
d. Whether all books, deeds, accounts, vouchers, or other documents or records required by the auditor were produced before him:	YES
e. whether a register of movable and immovable properties is properly maintained, the changes therein are communicated from time to time to the regional office, and the defects and inaccuracies mentioned in the previous audit report have been duly complied with:	YES
f. whether the manager or trustee or any other person required by the auditor to appear before him did so and furnished the necessary information required by him :	YES
g. Whether any property or funds of the trust were applied for any object purpose other than the object or purpose of the trust	NO
h. The amounts of outstanding for more than one year and the amounts written off if any	N.A.
i. Whether tenders were invited for repairs or construction involving expenditure exceeding Rs.5000/-	N.A.
j. Whether any money of the public trust has been invested contrary to the provisions of Section 35:	NO
k. Alienations, if any, of the immovable property contrary to the provisions of Section 36 which have come to the notice of the auditors	N.A.
l. All cases of irregular, illegal or improper expenditure, or failure or omission to recover monies or other property belonging to the public trust or of loss or waste of money or other property thereof, and whether such expenditure, failure omission, loss or waste was caused in consequence of breach of trust or misapplication or any other misconduct on the part of the trustees or any other person while in the management of the trust	NO
m. Whether the budget has been filed in the form provided by rule 16A:	NO
n. Whether the maximum and minimum number of the trustees in maint.:	YES
o. Whether the meetings are held regularly as provided in such instrument.	YES
p. Whether the minute books of the proceedings of the meeting is maintained.	NO
q. Whether any of the trustees has any interest in the investment of the trust:	NO
r. Whether any of the Trustees is a debtor or creditor of the trust	NO
s. Whether the irregularities pointed out by the auditors in the accounts of the previous year have been duly complied with by the trustees during the period of audit:	N.A.
t. Any special matter which the auditor may think fit or necessary to bring to the notice of the Deputy or Assistant Charity Commissioner.	NO

The Bombay Public Trusts Act, 1950

SCHEDULE - IX c

[Vide Rule 32]

Name of the Public Trust: MEDLIFE FOUNDATION

Registration No. : E-0001487 (Jalgaon)

Statement of income liable to contribution for the year endings :31/03/2023

PARTICULARS	AMOUNT	AMOUNT
Income as shown in the Income and expenditure account (Schedule IX)		653,870.99
Items not chargeable to Contribution under Section 58 and Rules 32 :		
(i) Donations received from other Public Trusts and Dharmaday		
(ii) Grants received from Government and Local authorities.		
(iii) Interest on sinking or Depreciation Fund		
(iv) Amount spent for the purpose of secular education.	140,073.00	
(v) Amount spent for the purpose of medical relife	40,000.00	
(vi) Amount spent for the purpose of veterinary treatment of animals	10,000.00	
(vii) Expenditure incurred from donations for relief of distress caused by scarcity, fire or other natural calamity		
(viii) Deductions out of income from lands used for agricultural purposes		
A) Land Revenues and Local Fund Cess		
B) Rent payable to superior landlord		
C) Cost of production, if land cultivated by trust		
(ix) Deductions out of income from lands used for non-agricultural purposes.		
A) Assessment, cesses and other Government or Municipal Taxes		
B) Ground rent payable to the superior landlord		
C) Insurance premia		
D) Repairs at 10 per cent of gross rent of building		
E) Cost of collection at 4 per cent of gross rent of building let-out		
(x) Cost of collection of income or rectipes from securities, stock etc. at 1 percent of such income		
(xi) Deductions on account of repairs in respect of buildings not rented and yielding no income, at 10 per cent of the estimated gross annual rent		
TOTAL DEDUCTION	190,073.00	190,073.00
Gross annual Income chargeable to contribution Rs.	-	463,797.99
Net contribution @ 2% Rs.		9,275.96

The above balance sheet to the best of my/our belief contains a true account of funds and liabilities and of the property and assets of the trust as per our report of even date

Date: 01/05/2023

Place: Jalgaon

Jsshirude

Secretary



Bhimde

Vice President

Shirude

President

For Akshay V Joshi associates
FRN: 153616W



Akshay

Akshay V Joshi
Chartered Accountant
FRN: 199724

The Bombay Public Trusts Act, 1950

[Vide Rule 17(I)]

Name of the Public Trust: MEDLIFE FOUNDATION

Registration No. : E-0001487 (Jalgaon)


Balance Sheet as on :31/03/2023

FUNDS AND LIABILITIES	AMOUNT (Rs.)	AMOUNT (Rs.)
		9,900.00
Balance as per last B/S Sheet Adjustment during the year (give details)	9,900.00	
Funds		
Reserve Fund		
Sinking Fund		
Depreciation Fund		
Any other funds		
Loans		
From Trustee		
Add: During year		
Expenses Payable		
Anamat		
Add: During Year		
Audit Fees payable		
From Members		
From others		
		175,447.71
Balance as per last B/S	87,788.66	
Add: Surplus	87,659.05	
TOTAL RS.		185,347.71

The above balance sheet to the best of my/our belief contains a true account of funds and liabilities and of the property and assets of the trust as per our report of even date

Date: 01/05/2023

Place: Jalgaon



Jsshirode

Secretary

Prinim

Vice President

Prinim

President

**For Akshay V Joshi associates
FRN: 153616W**



Akshay

**Akshay V Joshi
Chartered Accountant
FRN: 199724**

The Bombay Public Trusts Act, 1950

[Vide Rule 17(I)]

Name of the Public Trust: MEDLIFE FOUNDATION

Registration No. : E-0001487 (Jalgaon)


Balance Sheet as on :31/03/2023

PROPERTY AND ASSETS	AMOUNT (Rs.)	AMOUNT (Rs.)
Immovable properties		51,561.57
Movable properties	22,661.57	
Mobile		
Printer		
Furniture and Fixtures		
Laptop	28,900.00	
Investments		
Accrued Int		
FDR		
Loans (Secured/Unsecured)		
Loans Scholarship		
Other Loans		
Advance		120,000.00
To trustees		
To employees		
To Contractor	100,000.00	
To lawyers		
To others	20,000.00	
Cash and Check balance		13,786.14
Cash	8,040.00	
Bank	5,746.14	
TOTAL RS.		185,347.71

The above balance sheet to the best of my/our belief contains a true account of funds and liabilities and of the property and assets of the trust as per our report of even date

Date: 01/05/23

Place: Jalgaon



Joshi

Secretary

Prizude

Vice President

Prizude

President

**For Akshay V Joshi associates
FRN: 153616W**



Akshay

**Akshay V Joshi
Chartered Accountant
FRN: 199724**

The Bombay Public Trusts Act, 1950

[Vide Rule 17(l)]

Name of the Public Trust: MEDLIFE FOUNDATION

Registration No. : E-0001487 (Jalgaon)

Income And Expenditure Account for the year ending: 31/03/2022

EXPENDITURE	AMOUNT (Rs.)	AMOUNT (Rs.)
TO Exp. in respect of Properties		6,937.43
Rates, Taxes, Cesses Repairs and Maintenance Salaries Insurance Depreciation (by way of provision or adjustments)	6,937.43	
To Establishment Exp TO Remu to trustees To REMU (in case of a math) to the head of the math, including his household expenditure, if any.		30,024.01
TO LEGAL EXP. TO AUDIT FEES TO CONT. AND FEES TO MISC EXP. TO AMT. WRITTEN OFF		13,500.00
a) Bad Debts b) Loan Scholarships c) Irrecoverable Rents d) Other items		29.50
TO depreciation To Amt. Tr. To Reserve or Specific funds TO Exp. on object of Trust		515,721.00
a) Religious b) Educational Exp c) Medical Relief d) Relief of Poverty e) Environment f) Other charitable objects	140,073.00 50,000.00 20,000.00 305,648.00	
TO Surplus Tr. to B/S Surplus		87,659.05
TOTAL RS.		653,870.99

The above balance sheet to the best of my/our belief contains a true account of funds and liabilities and of the property and assets of the trust as per our report of even date

Date: 01/05/2023

Place: Jalgaon



Jsshinde

Secretary

[Signature]

Vice President

[Signature]

President

For Akshay V Joshi associates
FRN: 153616W



[Signature]

Akshay V Joshi
Chartered Accountant
FRN: 199724

[Vide Rule 17(I)]

Name of the Public Trust: **MEDLIFE FOUNDATION**

Registration No. : **E-0001487 (Jalgaon)**

Income And Expenditure Account for the year ending: **31/03/2022**

INCOME	AMOUNT (Rs.)	AMOUNT (Rs.)
BY MEMBERSHIP FEES Membership Fees		
By rent Accrued Realized		
By Interest Accrued Realized On security On loans On bank deposits	4,670.00	4,670.00
By dividend By Donations in cash or kind By CSR Funds by income from other sources BY tr. From reserve	5,200.99 644,000.00	649,200.99
TOTAL RS.		653,870.99

The above balance sheet to the best of my/our belief contains a true account of funds and liabilities and of the property and assets of the trust as per our report of even date

Date: 01/05/2023

Place: Jalgaon



Jsshinde

Secretary

Prinade

Vice President

Prinade

President

For Akshay V Joshi associates
FRN: 153616W



Akshay

Akshay V Joshi
Chartered Accountant
FRN: 199724

The Bombay Public Trusts Act, 1950

SHEET 1

Name of the Public Trust: MEDLIFE FOUNDATION

Registration No. : E-0001487 (Jalgaon)


Statement of income liable to contribution for the year endings :31/03/2023

SR. No.	Particulars	Details		
1.	PAN No. of Trust.	AAETM4490L		
2.	Registration No. with date of registration under section 12A of Income Tax Act, 1961 (43 of 1961).	AAETM4490LE20214		
	Name of the trust	MEDLIFE FOUNDATION		
	Address of the Trust	AT POST BAHAL TAL CHALISGAON DIST JALGAON MAHARASHTRA 424107		
3.	Acknowledgement No. with date of filing of the Return of Income for earlier three years.	SR. no.	Year	Acknowledgement No..
		1.	FY 2019-20	666631520220618
		2.	FY 2020-21	172464230240919
		3.	FY 2021-22	750253670261022
4.	PAN No. of all Trustees	SR. no.	NAME OF TRUSTEE	PAN NO.
		1.	Sandeep Pundlik Shirude	BOMPS4468F
		2.	Bhushan Pundlik Shirude	CWHP3847J
		3.	Jayashri Sandip Shirude	JBYP54757N

The above balance sheet to the best of my/our belief contains a true account of funds and liabilities and of the property and assets of the trust as per our report of even date

Date: 01/05/2023

Place: Jalgaon



Jsshirude

Secretary

Bhushan Shirude

Vice President

Shirude

President

For Akshay V Joshi associates
FRN: 153616W




Ajoshi

Akshay V Joshi
Chartered Accountant
FRN: 199724

PRIMARY RESEARCH

ABSTRACT



A blessing once upon a time; today sanitary pads have become a biohazard to the planet. There are about 355 million menstruating women in India. With each female using an average of 8 pads per menstrual cycle, more than 12 billion sanitary pads are disposed of every year. Traditional sanitary pads take more than 600 years to decompose. The disposable nature of most of the popular menstruation products causes harm to the environment. All of this waste ends up in sewage systems or landfills or is incinerated. Medlife Foundation has tried to step in and solve this problem. Their focus is on spreading awareness about sustainable menstruation to urban as well as rural regions. Sustainable Menstruation refers to the usage of eco-friendly and reusable products during one's menstrual cycle for the benefit of the body and the planet. The Market Research team was given the task to conduct a state-wise survey of menstruating women to assess their awareness of sustainable menstrual health practices. The presentation gives more detail about the process and outcomes.

METHODOLOGY



RESEARCH

Basic understanding of sustainable menstruation, menstrual cup and understanding the target group.



MAKING SURVEY

Designing survey so that it covers topics like sustainable menstruation, women empowerment, various sanitary products etc. Also, keeping the language simple for rural population.




CONDUCTING SURVEY

Google form is spread over multiple states, targeting women of the age group 12-52.



ANALYZING RESULTS

Based on 500+ responses from each state, the objective of the research was studied.




PRESENTATION

After analyzing all the research, we published our findings in a presentation.

I. GENDER


TAMIL NADU

Based on the results, we can conclude that 98 percent of the responses came from women, while only 2 percent came from men.



NEW DELHI


Based on the results, we can conclude that 100 percent of the responses came from women.



2. AGE


TAMIL NADU

According to the pie chart, 54.3 percent of girls between the ages of 10 and 20, 29.5 percent of girls between the ages of 20 and 30, 13.2 percent of women between the ages of 30 and 40, 2.3 percent of women between the ages of 40 and 50, and less than 1 percent of women over the age of 50 responded to the form



NEW DELHI


Based on the results, majority (55.5%) of the women who participated in the survey were between the ages of 10 and 20.



3. TRACKING OF MENSTRUAL CYCLE

TAMIL NADU


According to the pie chart, 88 percent of the survey population tracks their menstrual cycle, while 12 percent of the population does not track their menstrual cycle.



NEW DELHI

65.5% of the participants track their menstrual cycle whereas 12.6% don't and only 21.8% track it sometimes.


Sometimes
21.8%



4. FACTORS INFLUENCING PURCHASE OF MENSTRUAL PRODUCTS


TAMIL NADU

According to the pie chart, 88 percent of the survey population tracks their menstrual cycle, while 12 percent of the population does not track their menstrual cycle.



NEW DELHI


Based on the results, majority (83.2%) feel like the most important factor which influences their purchase is comfort, followed by being leakproof and having high absorbency.



5. ADVANTAGES OF USING MENSTRUAL CUP


TAMIL NADU

According to the pie chart, 42 percent of the population chose eco friendliness, 22.5 percent of the people chose reduced irritation and infection risk, 19.4 percent of the population chose longer wear time, 16.3 percent of the population chose no foul odor, and 9.3 percent of the people chose lower cost as the benefits of menstrual cups.



NEW DELHI


Based on the results, most participants believe that the greatest advantage of using a menstrual cup is that it is eco-friendly.



6. DISADVANTAGES OF USING MENSTRUAL CUP


TAMIL NADU

According to the pie chart, 33 percent of the population chose it is hard to insert/remove, 27 percent of the people decided it might cause vaginal infection, 19 percent of the population chose difficult to find the correct fit, 11 percent of the population chose it is hard to clean, and 10% of the people chose that removal can be messy



NEW DELHI

63% of the participants believe that menstrual cups are hard to insert making that its greatest disadvantage, followed by its removal can be messy.




7. WILLING TO TRY FREE SAMPLE OF MENSTRUAL CUP

TAMIL NADU

According to the pie chart, 51 percent of the population is willing to try menstrual cups, 6 percent are opposed, and 43 percent are not interested in trying menstrual cups.

Not Interested
43%




Yes
51%

No
6%

NEW DELHI

Majority of the participants were willing to try a menstrual cup if they received a free sample.

Not Interested
25.2%




Yes
53%

No
21.8%

8. ACTIVITIES UNABLE TO DO DURING PERIODS


TAMIL NADU

About 35% of the population find it hard to swim, 16% find it hard to exercise, 22% find it hard to go out and 27% of the population find it hard to sleep comfortably during their periods.



NEW DELHI


69.7% of the participants found swimming to be the most difficult activity to do during periods, followed by exercising.



9. INFLUENCED DECISION TO USE THE MENSTRUAL PRODUCT THEY USE


TAMIL NADU

From the pie-chart, we can conclude that 64% of the responses use their product because of their mom, 12% because of their sister, 12% because of their friends, 11% because of social media, and 1% because of their teachers.



NEW DELHI


Based on the results, 74.1% participants said that the products that they use are influenced by their mother.



10. FREQUENCY OF CHANGING TAMPONS / PAD


TAMIL NADU

According to the pie-chart, we can conclude that 43% of the population change their pads/ tampons three times a day, 33% more than three times a day, 19% two times a day, 3% one time a day and 2% don't use pads or tampons.



NEW DELHI


41.2% of the participants change their tampons or pads three times in a single day, whereas 31.1% only change it twice.



11. PREFERENCE OF USING SANITARY NAPKINS


TAMIL NADU

Based on the pie-chart, we can conclude that 54% of the population use sanitary pads because it is easy to use, 21% use it because it is disposable, 16% use it because it has high absorbency and 9% use it because it is clean.




NEW DELHI

73.1% of the participants preferred to use sanitary napkins because they are easy to use and secondly because it can be disposed off.




12. DEVELOPMENT OF ANY RASH / INFECTION BECAUSE OF USING SANITARY NAPKINS

TAMIL NADU




NEW DELHI



13. CHALLENGES EXPERIENCED DURING PERIODS


TAMIL NADU

Based on the pie chart we can observe that 64% of the population suffers from cramps, stomach pains, 26% of the population is afraid of leaks or stains. 6% of the population find it difficult to dispose. 3% of the population can afford the products they want and 1% of the population lacks self esteem.



NEW DELHI


The most challenging thing during menstrual cycle for 76.5% of the participants was worrying about leaks, followed by cramps, stomach ache and backache.



14. PRODUCTS DURING MENSTRUAL CYCLE


TAMIL NADU

Based on the pie-chart, we can conclude that 60% of the population use disposable and eco-friendly products, 36% of the population use disposable and not eco-friendly products and 4% of the population use reusable menstrual products.




NEW DELHI

61.3% of the participants use disposable and eco friendly products whereas 36.1% of the participants use disposable but not eco-friendly products.




15. WILLING TO PAY A HIGHER PRICE FOR ECO-FRIENDLY / ORGANIC PRODUCTS

TAMIL NADU




NEW DELHI



16. SOLUTIONS FOR MENSTRUAL PAIN


TAMIL NADU

From the pie-chart, we can conclude that, 39% of the population don't do anything, 29% of the population use home remedies, 22% of the population uses hot water bags, 8% of the population takes painkillers and 2% of the population consult a doctor.



NEW DELHI

Most of the participants don't do anything for menstrual pain followed by using home remedies and using a hot water bag.



AWARDS AND ACCOLADES



SAMAJ BHUSHAN AWARDS 2020
22TH JANUARY 2020 – NANDURBAR



SAMAJ RATNA PURUSKAR 2020
22TH JANUARY 2022 – NANDURBAR



SAPTARANG AWARDS
2TH JUNE 2018 – NANDED



YUVA GAURAV PURUSKAR 2020
1TH JANUARY 2021 – NASHIK




DR. BABASAHEB AMBEDKAR AWARDS
16TH DECEMBER 2018 – DELHI




SAMAJ RATNA PURUSKAR 2021
24TH OCTOBER 2021 – MUMBAI

ACHIEVEMENT AND BENEFICIARIES



36 volunteers inducted



118 internships completed



10 lakh rupees raised



2 new corporate partnerships created




2100 people reached through our Digital health camp




15 police station health checkup camps organized

ACHIEVEMENT AND BENEFICIARIES



2500 people reached through our menstrual health awareness campaign



1000 menstrual cups distributed



20 women reached through our women entrepreneursip workshop



38 people reached in our financial literacy campaign



18 poverty-stricken patients given medical assistance



8 awards received

NEWS AND PRINT MEDIA

दि. १५/९/२०२२

बहाळला मेडलाईफ फाऊंडेशनतर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न..!



बहाळ ता. चाळीसगाव - शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गायी-म्हशींच्या दुधाच्या उत्पादनावर व काही कुटूंब फक्त दुग्ध व्यवसायावर पूर्वीसमू उदरनिर्वाह करतात. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात देखील गायी-म्हशींसारख्या दुधाळ जनावरांना लंपी चर्मरोग नावाचा नवा आजार झाल्याचं सर्वत्र दिसून येत आहे. मग आपल्या पशुधनास आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजारच होवू नये म्हणून रोगप्रतिबंधक लसीकरण करून किंवा आजारचा प्रतिबंध करून काळजी घेतली तर शेतकऱ्यांच्या पशुधनाचे होणारे नुकसान, उत्पादनात घट, आर्थिक खर्च यापासून निश्चित बचाव करता येऊ शकतो.

प्राण्यांमधील लंपी चर्मरोगाचा प्रसार आपल्या बहाळ गावात व परिसरात इतर निरोगी पशुधनास होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लंपी चर्मरोग फैलाव रोखण्यासाठी लवकरात लवकर गुरांचे लसीकरण होणेसाठी मेडलाईफ फाऊंडेशन - बहाळ यांचे मार्फत Goat Pox Vaccine च्या व्हायल उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

याच अनुषंगाने बहाळ येथील आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था मेडलाईफ फाऊंडेशन बहाळ व पशुसंवर्धन विभाग जळगाव अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना

- बहाळ येथे मेडलाईफ फाऊंडेशनच्या सचिव सौ.जयश्री संदीप शिरुडे व पशुवैद्यकीय अधिकारी (विस्तार) डॉ.मीरा रावलकर यांनी गोमातेची पुजा करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

पशुवैद्यकीय दवाखाना, गोठाशेड व शेतात बांधावर जाऊन जवळपास १२०० गुरांचे लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत सर्वांनी पाहिले असले, मनुष्यावर आलेल्या साथीच्या रोगांसाठी तर सर्वच सामाजिक संस्था पुढे येतात, पण पाळीव गुरांवर आलेल्या साथीच्या रोगावर लसीकरणाला एखादीच संस्था पुढे येते, ही खरचं कौतुकाची बाब म्हणावी लागेल. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मीरा रावलकर, डॉ.संदीप भट, डॉ.राजपूत, डॉ.किशोर कोर, डॉ.दीपक शेवाळे, डॉ.कृष्णा बडगुजर, डॉ.ऋषिकेश पाटील, परिचर श्री.भूषण वानखेडे व गावातील पशुपालक, समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

जागा भाड्याने देणे आहे

हिरापुर रोडवर नवजीवन मॉल शेजारी ८०० स्क्वेट हॉल Office / Show Room / Bank साठी भाडे ततवार देणे आहे.

संपर्क - ९८२२९५७८२३ / ८८३०९३७३२७

चाळीसगाव, बहाळला लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण

चाळीसगाव : प्रतिनिधी

शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गायी-म्हशींच्या दुधाच्या उत्पादनावर व काही कुटूंब फक्त व्यवसायावर पूर्वीसमू उदरनिर्वाह करतात. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात देखील गायी-म्हशींसारख्या दुधाळ जनावरांना लंपी चर्मरोग नावाचा नवा आजार झाल्याचं सर्वत्र दिसून येत आहे. मग आपल्या पशुधनास आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजारच होवू नये म्हणून रोगप्रतिबंधक लसीकरण करून किंवा आजारचा प्रतिबंध करून काळजी घेतली तर शेतकऱ्यांच्या पशुधनाचे होणारे नुकसान, उत्पादनात घट, आर्थिक खर्च यापासून निश्चित बचाव करता येऊ शकतो.

प्राण्यांमधील लंपी चर्मरोगाचा प्रसार आपल्या बहाळ गावात व परिसरात इतर निरोगी पशुधनास होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून



लंपी चर्मरोग फैलाव रोखण्यासाठी लसीकरण होणेसाठी मेडलाईफ फाऊंडेशन - बहाळ यांचे मार्फत डॉ. मीरा रावलकर यांच्या मार्फत लसीकरण करण्यात आल्या होत्या. याच अनुषंगाने

पशुवैद्यकीय अधिकारी (विस्तार) डॉ.मीरा रावलकर यांनी गोमातेची पुजा करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

पशुवैद्यकीय दवाखाना, गोठाशेड व शेतात बांधावर जाऊन जवळपास १२०० गुरांचे लसीकरण करण्यात आले.

आजपर्यंत सर्वांनी पाहिले असले, मनुष्यावर आलेल्या साथीच्या रोगांसाठी तर सर्वच सामाजिक संस्था पुढे येतात, पण पाळीव गुरांवर आलेल्या साथीच्या रोगावर लसीकरणाला एखादीच संस्था पुढे येते, ही खरचं कौतुकाची बाब म्हणावी लागेल. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मीरा रावलकर, डॉ.संदीप भट, डॉ.किशोर कोर, डॉ.दीपक शेवाळे, डॉ.कृष्णा बडगुजर, डॉ.ऋषिकेश पाटील, परिचर भूषण वानखेडे, व गावातील पशुपालक, समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

बहाळला मेडलाईफ फाऊंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न

बहाळ येथे बाराशे गुरांवर लंपीचे लसीकरण

बहाळ ता.चाळीसगाव : वार्ताहार

बहाळ येथे मेडलाईफ फाऊंडेशनतर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखाना, गोठाशेड, व शेतात बांधावर जाऊन जवळपास १२०० गुरांचे लसीकरण करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात देखील गायी-म्हशींसारख्या दुधाळ जनावरांना लंपी चर्मरोग नावाचा नवा आजार झाल्याचं सर्वत्र दिसून येत आहे. बहाळ गावात व परिसरात इतर निरोगी पशुधनास होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लंपी चर्मरोग फैलाव रोखण्यासाठी लवकरात लवकर गुरांचे लसीकरण



होणेसाठी मेडलाईफ फाऊंडेशन लंपीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या सचिव सौ.जयश्री संदीप शिरुडे व पशुवैद्यकीय अधिकारी (विस्तार) डॉ.मीरा रावलकर यांनी गोमातेची पुजा करून लसीकरणाला सुरुवात केली. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांना डॉक्टर कृष्णा बडगुजर यांनी गुरांच्या साथीच्या रोगावर काय

उपाययोजना केल्या पाहिजे काय प्रतिबंध केल्या पाहिजे याविषयी माहिती दिली. यावेळी डॉ.संदीप भट, डॉ. राजपूत, डॉ.किशोर कोर, डॉ.दीपक शेवाळे, डॉ.कृष्णा बडगुजर, डॉ.ऋषिकेश पाटील, परिचर भूषण वानखेडे, व गावातील पशुपालक, समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

बहाळला मेडलाईफ फाऊंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न

बहाळला मेडलाईफ फाऊंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न



चाळीसगाव : बहाळ येथे गोमातेची पूजा करून लसीकरणाचा प्रारंभ करताना जयश्री संदीप शिरोडे व पशुवैद्यकीय अधिकारी (विस्तार) डॉ. मीरा रावल्कर.

बहाळ येथे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण

चाळीसगाव, दि. २३ (सा.ग.) - तालुक्यातील बहाळ येथील आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था मेडलाईफ फाउंडेशन बहाळ व पशुसंवर्धन विभाग जळगावअंतर्गत पशुवैद्यकीय सग्यालयात मेडलाईफ फाउंडेशनच्या सचिव जयश्री संदीप शिरोडे व पशुवैद्यकीय अधिकारी (विस्तार) डॉ. मीरा रावल्कर यांनी गोमातेची पूजा करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

शेतकरी शैलीला चोडणंदा म्हणून गावी-महरीच्या दुधाच्या उत्पादनात व काही कुटुंब फक्त दुग्ध व्यवसायाकर

मेडलाईफ फाउंडेशन, पशुसंवर्धन विभागाचा संयुक्त उपक्रम

पूर्वीपासून उदरनिर्वाह करतात. पण काही दिवसांपासून महाराष्ट्रात गावी-महरीसारख्या दुधाळ जनावरांना लम्पी चर्मरोग नावाचा नावा आजार झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मग आपल्या पशुधनस आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करून

किंवा आजारचा प्रतिबंध करून काळजी घेतली, तर शेतकऱ्यांच्या पशुधनाचे होणारे नुकसान, उत्पादनात घट, आर्थिक खर्च यांपासून निवृत्त बचाव करता येऊ शकतो. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लम्पी चर्मरोग फैलाव रोखण्यासाठी लवकरात लवकर गुरांचे लसीकरण होण्यासाठी मेडलाईफ फाउंडेशन-बहाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावस १२०० गुरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मीरा रावल्कर, डॉ. संदीप भट, डॉ. रावभूत, डॉ. किशोर कोर, डॉ. दीपक शेळडे, डॉ. कुष्णा बडगुजर, डॉ. ऋषिकेश पाटील उपस्थित होते.

बहाळला मेडलाईफ फाउंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न

ऋषीपांथा पुलासाठी २० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर

बहाळ, ता. चाळीसगाव : बहाळ येथील धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र ऋषीपांथा बहाळ येथील अरुंद व कमी उंचीच्या पुलाची नव्याने उभारणी करण्यासाठी शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवला आहे. यासंदर्भात मागील महिन्यात ऋषीपांथा नवीन पुल होणेबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. पुलाच्या कामासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी देखील वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न व पाठपुरावा केला आहे. त्याचप्रमाणे गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व सर्व क्षेत्रातील नागरिकांचे योगदान लाभत आहे. मेडलाईफ फाउंडेशनचे संदीप शिरोडे यांनी देखील या कामासाठी पाठपुरावा केला आहे. एकत्रित सगळ्यांनी प्रयत्न केल्यास निश्चितच येणाऱ्या मार्च अखेर सादर पुलाच्या कामास मंजूरी मिळू शकते, अशी माहिती देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

शुक्रवार, २३ सप्टेंबर २०२२

दैनिक जळगाव वृत्त

बहाळला मेडलाईफ फाउंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण

चाळीसगाव प्रतिनिधी

शेतकरी शैलीला चोडणंदा म्हणून गावी-महरीच्या दुधाच्या उत्पादनात व काही कुटुंब फक्त दुग्ध व्यवसायावर पूर्वीपासून उदरनिर्वाह करतात. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गावी-महरीसारख्या दुधाळ जनावरांना लंपी चर्मरोग नावाचा नवा आजार झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. मग आपल्या पशुधनस आजार झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करून किंवा आजारचा प्रतिबंध करून काळजी घेतली, तर शेतकऱ्यांच्या पशुधनाचे होणारे नुकसान, उत्पादनात घट, आर्थिक खर्च यांपासून निवृत्त बचाव करता येऊ शकतो. यासाठी रोगप्रतिबंधक लसीकरण करून

आपल्या बहाळ गावात व परिसरात इतर शिरोगी पशुधनस होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लंपी चर्मरोग फैलाव रोखण्यासाठी लवकरात लवकर गुरांचे लसीकरण होण्यासाठी मेडलाईफ फाउंडेशन - बहाळ यांचे मार्फत जेव्हा श्रे तालुक्यास च्या व्हायलत उप-लक्ष्य करून देण्यात आल्या होत्या. याच अनुषंगाने बहाळ येथील आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था मेडलाईफ फाउंडेशन बहाळ व पशुसंवर्धन विभाग जळगाव अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना - बहाळ येथे मेडलाईफ फाउंडेशन च्या सचिव सी. जयश्री संदीप शिरोडे व पशुवैद्यकीय अधिकारी (विस्तार) डॉ. मीरा रावल्कर यांनी गोमातेची पूजा करून लसीकरणाला

जळगावस १२०० गुरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मीरा रावल्कर, डॉ. संदीप भट, डॉ. रावभूत, डॉ. किशोर कोर, डॉ. दीपक शेळडे, डॉ. कुष्णा बडगुजर, डॉ. ऋषिकेश पाटील, परिचर भूषण वामनेडे, व गावातील पशुपालक, समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

ऋषीपांथा पुलासाठी २० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर.

बहाळला मेडलाईफ फाउंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न

मेडलाइफ फाउंडेशनतर्फे लम्पी प्रतिबंधक लसीकरण

बहाळला मोहीम; १,२०० जनावरांना दिली लस

सकाळ वृत्तसेवा

जळगाव, ता. १८ : बहाळ (ता. चाळीसगाव) येथे मेडलाइफ फाउंडेशनतर्फे लम्पी आजारावर प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत Goat Pox Vaccine च्या व्हायल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बहाळ येथील आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था मेडलाइफ फाउंडेशन बहाळ व पशुसंवर्धन विभागाबरोबर संयुक्त पशुवैद्यकीय दवाखाना येथे मेडलाइफ फाउंडेशनच्या सचिव जयश्री शिरुडे व पशुवैद्यकीय अधिकारी (विस्तार) डॉ. मीरा रावलकर यांनी गोमातेची पुजा करून लसीकरणाला सुरुवात केली. पशुवैद्यकीय दवाखाना, गोटाशेड व शेतात बांधावर जाऊन



बहाळ : लसीकरणआधी गोधन पुजताना जयश्री शिरुडे व डॉ. मीरा रावलकर.

जवळपास १२०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मीरा रावलकर, डॉ. संदीप भट, डॉ. राजपूत, डॉ. किशोर कोर, डॉ.

दीपक शेवाळे, डॉ. कृष्णा बडगुजर, डॉ. ऋषिकेश पाटील, परिचर भूषण वानखेडे व गावातील पशुपालक, समस्त शेतकरीबांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

Jaigaon, Jalgaon-Today
19/09/2022 Page No. 3

खाण्डेश नगरी

सोमवार,
दि. २६ सप्टेंबर २०२२

चाळीसगाव, बहाळला लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण

चाळीसगाव : प्रतिनिधी

शेतकरी शेतीत जोडणारा म्हणून गावी-महालीच्या दुधाच्या उत्पादनावर व काही कुटुंब फक्त दुध व्यवसायावर पूर्वीपासून उदरनिर्वाह करतात. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यात देखील गावी- महालीसारख्या दुधाळ जनावरांना लंपी चर्मरोग नावाचा नवा आजार झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. माग आल्या पशुधनात आजारा झाल्यानेच रोगप्रतिकारक बसण्यापेक्षा आजाराचं होऊ नये म्हणून रोगप्रतिकारक लसीकरण करून किंवा आजाराचा प्रतिबंध करून काळजी घेवली तर रोगक्यांच्या पशुधनाचे होणारे नुकसान,उत्पादनात घट,आर्थिक खर्च यासमूह मिळित बचाव करता येऊ शकतो.



येथील आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था मेडलाइफ फाउंडेशन बहाळ व पशुसंवर्धन विभाग जळगाव अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना - बहाळ येथे मेडलाइफ फाउंडेशनच्या सचिव जयश्री शिरुडे व पशुवैद्यकीय अधिकारी (विस्तार) डॉ. मीरा रावलकर यांनी गोमातेची पुजा करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

दवाखाना, गोटाशेड, व शेतात बांधावर जाऊन जवळपास १२०० मुत्तेचे लसीकरण करण्यात आले. आजारात सर्वांनी पाहिले असेल, मनुष्यास आलेल्या सागीच्या रोगांसाठी तत् सर्वच सामाजिक संस्था पुढे येतात,पण चाळीसगाव आलेल्या सागीच्या रोगावर लसीकरणसाठी एखादीच संस्था पुढे

येथे,ही खर्चच कौतुकाची बाब म्हणायला लागते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मीरा रावलकर, डॉ.संदीप भट, डॉ.राजपूत, डॉ.किशोर कोर, डॉ. दीपक शेवाळे,डॉ.कृष्णा बडगुजर, डॉ.ऋषिकेश पाटील, परिचर भूषण वानखेडे, व गावातील पशुपालक, समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

चाळीसगाव : प्रतिनिधी

बहाळला मेडलाइफ फाउंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न

बहाळला मेडलाइफ फाउंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न

बहाळ येथे मेडलाइफ फाउंडेशनतर्फे जनावरांना लसीकरण

बहाळ, ता. चाळीसगाव : येथे मेडलाइफ फाउंडेशनतर्फे जनावरांना लम्पी आजारावर लसीकरण करण्यात आले. बहाळ गावात व परिसरात काही जनावरांवर लम्पी आजार आला असून या आजाराचा प्रादुर्भाव इतर निरोगी पशुधनास होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मेडलाइफ फाउंडेशनतर्फे लम्पी रोगावरील लसीकरण करण्यात आले.सुरुवातीला बहाळ येथे मेडलाइफ फाउंडेशनच्या सचिव जयश्री संदीप शिरुडे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मीरा रावलकर

यांनी गोमातेची पुजा करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखाना, गोटाशेड, व शेतात बांधावर जाऊन जवळपास १२०० गुरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मीरा रावलकर, डॉ. संदीप भट, डॉ. राजपूत, डॉ. किशोर कोर, डॉ. दीपक शेवाळे, डॉ. कृष्णा बडगुजर, डॉ. ऋषिकेश पाटील, परिचर भूषण वानखेडे, व गावातील पशुपालक, समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Smart Jalgaon Edition
Sep 20, 2022 Page No. 3
Powered by : eReleGo.com

मासिक पाळी हे नैसर्गिक वरदानच

मेडलाइफ फाउंडेशनतर्फे देशभरात जनजागृती

मासिक पाळी आणि महिला सक्तीकरण क्षेत्रात मेडलाइफ फाउंडेशन देशभरात जनजागृती अभियान राबवत आहे. मासिक पाळी म्हणजे निरामिनी केलीला दिलेले वरदानच होय. मात्र, या काळातच बरेचशा महिलांना आरोग्य त्रिकोण आहे, असे म्हणले तरी बाबती उरल्या नाही. त्यामुळे त्या दिवसात स्त्रीची मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणे हे प्रत्येक कुटुंब लक्ष्याचे कर्तव्य आहे. चाळीसगाव मेडलाइफ फाउंडेशनतर्फे अनेक वर्षांपासून मासिक पाळी व तिचे व्यवस्थापन या विषयावर काम केले जात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.



..चलला संकल्प करल्या

आज (दि. २८) जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवसात जनजागृती संकल्प करणारी 'मी आरकाम' आरोग्यसंस्था यांनी आणि पर्यावरण संकल्प आरोग्य सेंटरने यापुढे आरोग्य आणि माझे आरोग्य, माझे आरोग्य, माझे कुटुंब आणि माझे परिवार करण्यास मदत करेल.

होते. सॅनिटरी पॅडमुळे होणाऱ्या कचराची विखरेवट हाताळण्यासाठी कोणतीही योजना अद्याप मिळविली झालेली नाही. मासिकपाळीच्या काळातच वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे वेगळे सॅनिटरी पॅड खरेदी होत असल्यामुळे पर्यावरणात अनेक खर्च होत राहतो. त्यामुळे पापू व जस प्रदूषण निवारण सोप्यास हे कारण बनते. अशा रितीतच मेन्स्ट्रुअल कप हे मिडिकल ट्रेड विलिफायनसमध्ये बनलेले एक वैद्यकीय साधन आहे. हे अतिशय लघ्वीक असल्यामुळे वापरण्यास अगदी सोपे आहे. आरोग्यस्य लक्ष्यातच, १२ तासांसाठी लॅक फ्री प्रोटेक्शन, पर्सनलहायजीन, पावडरपणे असे आहे. मेन्स्ट्रुअल कपचीच आरोग्य धातू शकते, प्रवास करू शकते, पोहू शकते, घेता, जिम करू शकते. चाळीसगाव आरोग्य क्षेत्रात एक मेन्स्ट्रुअल कप सहाय्येचे पापू हे सद्येचे कारण होते. कापटी पॅड म्हणजे पुन्हा चाळीसगाव कापटी पडद्या म्हणून ते अतिशय मऊ, टिकाऊ आणि स्वतःचे वेगळे वेगळे बनलेले आहेत. पुढापासता अगदी सोपे, राखण करणारे, आरोग्य उपाय करणारे असायच अर्थिक सोपू घेते आणि त्यामुळे कोर्टे आणि आरोग्यदायी मासिक पाळीचा अनुभव देते. हे कापटी पॅड म्हणून पुन्हा वापरता येऊन. एक पॅडचा मेळ देता ते घात बरे एक महिळ वापरू शकते. मासिक पाळी व स्वच्छताय यांचेच मेडलाइफने पुढाकार घेतले, अर्थिकरी पौष्टिक, निर्दिष्टा पण, महरी गिरेदे गेल्या अनेक वर्षांपासून पापू करत आली.

बहाळला मेडलाइफ फाउंडेशन तर्फे लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण संपन्न

आरोग्य आणि पर्यावरण संवर्धणासाठी कापडी पॅडचा पर्याय

OUR VOLUNTEERS



TESTIMONIALS

Medlife means everything for life, the name itself is appealing. All major factors are considered while working in the social sector. But ignores women's personal, especially private matters. Keeping the same thread in hand, MedLife made the subject simple by creating awareness about menstruation and menstrual care of women in rural areas. Alongwith this, elderly women and men in rural areas are assisted for surgery by providing eye treatment. Guiding the youth for competitive exams, trying to create proper space facilities for women for breast feeding to infants in public places. Apart from this, they are doing general social work as an NGO. MedLife, which is celebrating its seventh anniversary, is sure to support many needy women and youth in the future, and I am very proud to be a part of MedLife.

-Vijayakumar Wani

Advisor (Social Affairs)



#INTERNSPEAK

LEARNING FROM MEDLIFE



Arisht Aveiro
- SCMHRD

“Medlife provided me with an opportunity to work on a project which aimed to solve a real social problem that India is facing. It provided me with a challenging work environment which tested me at times but with constant guidance and support from my mentors, I pulled through and crafted a successful solution that hopefully will make a change.”



K Mandeep Kumar
- SCMHRD

“Medlife Foundation has been doing ground-breaking work for the promotion and Awareness of sustainable menstruation practices.

Medlife provided a live project that enabled me to solve a real-world problem. The constant monitoring and guidance from the mentors helped me to overcome the difficulties faced during the project and formulate a sustainable solution.”



Sai Srujan Reddy
Content Writer

Working with the Medlife Foundation for two months has been an incredible learning experience. Not only did I get to work on meaningful projects that aimed to improve the lives of underprivileged communities, but I was also given the opportunity to develop and expand my writing skills in a supportive and collaborative environment. The team at Medlife is passionate, knowledgeable, and committed to making a real difference in the world, and it was an honor to be a part of their efforts. I would highly recommend this NGO to anyone looking to gain valuable experience in the non-profit sector while contributing to important causes.

#INTERNSPEAK

LEARNING FROM MEDLIFE



Priyanka Singh
-Content Writer

Working with Medlife Foundation has been an incredible journey for me, not only I got my chance to redefine my career pathway but I even got to gain a lot of confidence and learn new skills under the guidance of Mr. Bhushan Shirude and Dr. Bhushan Shakyaveer and the foundation is truly working towards making the World a better place, I would recommend anyone who wants to know better about Non-profit organizations and Proud to be a part of Medlife Foundation.




Shreya Singh
- Graphic Designer

I would like to thank you for providing me with an invaluable learning experience during my time at Medlife Foundation as an graphic designer intern. It was an amazing experience working with you. I gained knowledge of how Instagram marketing works in the social sector. I was able to use my knowledge in a practical sense as I designed for various social media platforms. It was a bit challenging to manage all the work but it induced in me a sense of responsibility which will be beneficial for me in future. Thank you for time and patience during this internship.



Anwasha Hazra
-Graphic Designer

Through Medlife, I got a chance to polish my skills making them more relevant to the industry I want to work in. It was a pleasure to work under Bhushan Sir as he not only provided insight on how to better the work I was doing, but also give insight about the industry which increased my knowledge. Although it was challenging, I loved to work in an environment that had made me believe that my work was valued. I would like to thank Medlife for giving me this opportunity of being a part of this organization.



OUR IMPACT


Medlife Foundation has been working tirelessly to address some of the most pressing issues facing our communities in Maharashtra. We focused on several key areas, including health and sanitation, education and livelihood, women and child development, rural development, sports development, and environmental protection. Through our work in these fields, we aim to create sustainable, long-term solutions that improve the lives of those we serve.



In health and sanitation, we have implemented several initiatives aimed at improving access to clean water and sanitation facilities in rural communities. We have also conducted several health camps and awareness programs to educate people on the importance of menstrual hygiene and sanitation, and to provide them with basic healthcare services.



In education and livelihood, we have implemented several programs aimed at providing education and vocational training to underprivileged children and youth. Through our efforts, we have helped several individuals acquire the skills and knowledge needed to secure gainful employment and break the cycle of poverty.



In women and child development, we have implemented several programs aimed at empowering women and girls and promoting gender equality. Our initiatives have included providing education and vocational training to girls, creating safe spaces for women, and conducting awareness campaigns on issues such as child marriage, domestic violence, and female infanticide.



In rural development, we have implemented several programs aimed at improving the standard of living in rural areas. Our initiatives have included creating infrastructure for clean water and sanitation, promoting sustainable agriculture practices, and providing access to healthcare and education.



In sports development, we have implemented several programs aimed at promoting physical fitness and sportsmanship among youth. Our initiatives have included organizing sports events, providing training and coaching, and creating sports infrastructure in schools and communities.



In environmental protection, we have implemented several programs aimed at promoting sustainable and eco-friendly practices. Our initiatives have included promoting renewable energy sources, creating awareness on waste management and pollution control, and conducting tree plantation drives.

PARTNERS AND SUPPORTERS

Medlife Foundation is deeply grateful to have wonderful supporters whose generosity makes it possible for us to carry out our mission.



IDBI MUTUAL




IMERYS

IMERYS



GOVERNMENT LETTERS






ORGANISATION DETAILS

- **Name of the Organization:** Medlife Foundation
- **Registration Acts:** Bombay Public Trust Act, 1950
- **Registration Number:** E-1487/Jalgaon
- **Date of Registration:**04/02/2016
- **PAN No. of Organization:** AAETM4490L
- **TAN of Organization:** NSKM11204E
- **NITI Aayog UID:** MH/2017/0176221
- **12A Registration No.:** AAETM4490LE20214
- **80G Registration No.:** AAETM4490LF20214
- **CSR-1 Registration No.:** CSR00009849
- **FCRA Registration No.:** 6803052017
- **Trade Mark No.:** 3645825
- **Registered Address:** At/post: Bahal, Tal: Chalisgaon
District: Jalgaon-424106 (MH)
- **Email Address:** medlifefoundationbahal@gmail.com,
info@medlifefoundation.org
- **Website:** www.medlifefoundation.org
- **Chief Functionary:** Bhushan Pundlik Shirude
- **Contact Person Mob. No.:** +91-8275320465/+91-7588646699

OUR POLICIES



**CHILD PROTECTION
POLICY**




**CONFLICT OF INTEREST
POLICY**



**DATA PROTECTION
POLICY**



**ANTI-BRIBERY AND
CORRUPTION POLICY**



**WHISTLEBLOWING
POLICY**




**DIVERSITY AND
INCLUSION POLICY**



**SEXUAL HARRASSMENT
POLICY**

**We
couldn't
have done
it without
your
generous
support.**



THANK YOU


to all our donors and volunteers.


GET IN TOUCH WITH US!



 info@medlifefoundation.org

 www.medlifefoundation.org

 Medlife House, House.no-693,
At/Post: Bahal, Tal: Chalisgaon Dist.,
Maharashtra, India-424106

 82753 20465